



Sanjeevani Multipurpose Foundation's

Dr. Deepak Patil Ayurvedic Medical College & Research Center

Borpadale Phata (Nebapur), Kolhapur-Ratnagiri Road, Tal- Panhala, Dist. Kolhapur, Pin – 416213,
Maharashtra State, India.

Ph. No. 9132039595 Website: www.dpayurvediccollege.com Email: dr.deepakpatilayu@gmail.com

• Recognized By Central Council of Indian Medicine, New Delhi & Govt. of India, Ministry of Health & Family Welfare. Department of AYUSH, New Delhi & Govt. of Maharashtra, Medical Education & Medicine Dept. •
• Affiliated to Maharashtra University Of Health Sciences, Nashik •

राष्ट्रीय आयुर्वेद दिन व धन्वंतरी जयंती

डॉ. दीपक पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर, बोरपाडले तर्फे शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर २०२०

रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सध्याच्या कोरोना व्याधीच्या प्रादुर्भावामुळे तसेच शासकीय नियमामुळे सदरचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या नुसार यावर्षासाठी Covid 19 Pandemic & Ayurveda ही थीम देण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सर्वप्रथम कॉलेजमध्ये धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी कॉलेजच्या सचिव डॉ. सौ. स्वाती पाटील मॅडम, अध्यक्ष डॉ. श्री. दीपक पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री. गुरुदत्त शिंदे सर, डॉ. श्री. अमर अभंगे सर, श्री. विशाल अतिथे व श्री. जयवंत घाटगे उपस्थित होते. शासकीय नियमानुसार सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टेंसिंग पाळत धन्वंतरी पूजन उत्साहात पार पडले.

यानंतर मुंबईचे प्रसिद्ध पांचभौतिक आयुर्वेद चिकित्सक डॉ. श्री. प्रशांत धुमाळ सर यांनी कोरोना व्याधीचे बरेचसे पेशंट आयुर्वेदिक पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या क्लिनिक मध्ये बरे केले. त्यांचे व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने गुगल मिट या ऑनलाईन मिटिंग ॲप वर आयोजित केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवनाने झाली. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनी कु. धनश्री पवार, कु. नितू शिंदे, कु. वैष्णवी पवार, कु. प्रगती वरेकर कु. शिवकन्या कावरे यांनी धन्वंतरी स्तवन आपापल्या घरी रेकॉर्डिंग करून त्याचा छान असा व्हिडीओ बनवला होता. तो ऑनलाईन पद्धतीने सर्वांना दाखवण्यात आला.

यानंतर कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री. गुरुदत्त शिंदे सरांनी प्रस्तावना केली. त्यानंतर डॉ. श्री. केदार तोडकर सरांनी प्रमुख पाहुणे डॉ. श्री. प्रशांत धुमाळ सरांचे ओळख करून दिली. यानंतर डॉ. श्री. प्रशांत धुमाळ सरांच्या व्याख्यानास सुरुवात झाली. यामध्ये त्यांनी कोरोना व्याधीचा आयुर्वेदात कोठे उल्लेख आहे, यामध्ये कोणते दोष, दुष्य असतात कोणते स्रोतस बिघडतात, कोणत्या परिस्थितीत पेशंट आपण आयुर्वेदामध्ये घ्यावा, Allopathy चे केव्हा मदत घ्यावी, पेशंटला आश्वासन चिकित्सा किती महत्वाची आहे, पेशंट बरा झाल्यानंतर रसायन चिकित्सा कोणती द्यावी, किती दिवस द्यावी या व अशा सर्वसामान्य वैद्यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या व्याख्यानात दिली. त्याचबरोबर त्यांच्या दवाखान्यात बरे झालेल्या पेशंटचे चिकीत्सेपूर्वीचे व चिकीत्सेनंतरचे रिपोर्ट, पेशंटचे

अनुभव याचे व्हिडीओ दाखविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला व आपण देखील आयुर्वेदिक चिकित्सेने कोरोना व्याधी बरा करून शकतो याचा प्रत्यय आला.


या कार्यक्रमाला कॉलेजचे विद्यार्थी बरोबरच बाहेरचे वैद्य देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यानंतर अनेक विद्यार्थी व वैद्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. प्रशांत धुमाळ यांनी अतिशय समर्पक उत्तरे दिली. अशा पद्धतीने अतिशय उत्साहात राष्ट्रीय आयुर्वेद दिन व धन्वंतरी जयंती आपल्या कॉलेज तर्फे साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. सौ. स्वाती पाटील, प्राचार्य डॉ. श्री. गुरुदत्त शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





- (58)
- Amrapali Kamble
 - ANAND SOLANKE
 - Dr. Kedar Todkar
 - Dr. Vikrant Salunkhe
 - DR.DEEPAK JADHAV




- (58)
- Dhanashri Pawar (You)
 - Sumit
 - Dr prashant Dhumal
 - Dr prashant Dhumal

Also in the meeting (54)



- (47)
- Dhanashri Pawar (You)
 - Dr. Kedar Todkar
 - Dr. Kedar Todkar
 - sachin joshi

Also in the meeting (43)



- (58)
- Dhanashri Pawar (You)
 - Sumit
 - Dr prashant Dhumal
 - Dr prashant Dhumal

Also in the meeting (54)